



निगमित संप्रेषण एवं निवेशक संबंध
प्रधान कार्यालय : लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे - 5
टेली : 020-25614495, 25614366, 25514501 से 12 विस्तार. 495
29.09.2021

बँक ऑफ महाराष्ट्र येथे हिंदी दिन साजरा

27 सप्टेंबर, 2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या, पुणे येथील मुख्य कार्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. राजीव होते. कार्यकारी संचालक श्री. हेमन्त टम्टा, कार्यकारी संचालक श्री. ए. बी. विजयकुमार आणि महाव्यवस्थापक, संसाधन नियोजन श्री. विजय कांबळे या कार्यक्रमाला विशेष उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्य कार्यालयाचे सर्व महाव्यवस्थापकही उपस्थित होते. देशभरातील झोनल कार्यालयांतील सर्व झोनल मॅनेजर, डेप्युटी झोनल मॅनेजर आणि राजभाषा अधिकारी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले.

श्री. विजय कांबळे, महाव्यवस्थापक यांनी सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत केले आणि बँकेत हिंदीच्या अंमलबजावणीची माहिती दिली. या कार्यक्रमात बँकेच्या गृह-पत्रिका "महाबँक-प्रगती" च्या मोबाईल ॲपचे उद्घाटन श्री. ए. एस. राजीव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध हिंदी स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे देखील वितरित करण्यात आली.

हिंदी दिनानिमित्त प्राप्त झालेला माननीय गृहमंत्र्यांचा संदेश तसेच माननीय अर्थ राज्यमंत्र्यांचा संदेश आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा संदेश व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे वाचण्यात आला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. ए. एस. राजीव म्हणाले की, आमच्या व्यवसायाच्या वाढीमध्ये आणि आपुलकीसह उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी हिंदी आणि प्रादेशिक भाषांना खूप महत्त्व असते. त्यांनी राजभाषा शील्ल आणि मुख्य कार्यालयात आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांचे अभिनंदन केले.

आपल्या भाषणात श्री. हेमन्त टम्टा म्हणाले की, राजभाषा हिंदी देशातील लोकांना एकसूत्रात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या भाषणात श्री. ए. बी. विजयकुमार म्हणाले की हिंदी ही एक अगदी सोपी भाषा आहे. बँकिंगच्या कोणत्याही युगात भाषेची भूमिका कधीही कमी झालेली नाही, कारण ग्राहक हा बँकिंगचा आधार आणि केंद्रबिंदू आहे आणि भाषा ही ग्राहकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे.

सुश्री मृदुल जोगळेकर, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन व्यवस्थापन) यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव, सहाय्यक महाव्यवस्थापक (राजभाषा) यांनी केले. मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) श्री दिनेश गुप्ता, वरिष्ठ व्यवस्थापक श्री हितेंद्रनाथ घोटेकर, श्री निलेश कुमार, श्रीमती लोकप्रभा वाघे आणि श्रीमती मोनिका उंदीरवाडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.



फोटो कॅप्शन (L to R) - हिंदी दिन कार्यक्रमात कार्यकारी संचालक श्री. हेमन्त टम्टा, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. एस. राजीव आणि कार्यकारी संचालक श्री. ए. बी. विजयकुमार